

राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील १०२१ महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

महसूल व वन विभाग

शासन निर्णय क्रमांक :एससीवाय-२०२३/प्र.क्र.३७/म-७

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : १० नोव्हेंबर, २०२३.

वाचा :-

- १) शासन निर्णय, महसूल व वन विभाग, क्र. संकीर्ण-२०१७/प्र.क्र.१७३/२०१७/म-७, दिनांक ७ ऑक्टोबर, २०१७ व दिनांक २८ जून, २०१८
- २) शासन निर्णय, महसूल व वन विभाग, क्र.टंचाई-२०१४/प्र.क्र.२३३/म-७, दि.१३ जून, २०१८, दि.५ डिसेंबर, २०१८, दि.२४ जून, २०२०, दि.२१.०९.२०२२, दि.१२.०९, २०२३ व दि.७ नोव्हेंबर, २०२३
- ३) समक्रमांकाचा दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२३ चा शासन निर्णय.
- ४) मा.मंत्री (मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन) यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या दिनांक ९ नोव्हेंबर, २०२३ रोजी झालेल्या बैठकीतील निर्णय.

प्रस्तावना:-

नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमुळे बाधित होणाऱ्या आपतग्रस्तांना तातडीने मदत देणे शक्य व्हावे, यासाठी अशा प्रस्तावांवर निर्णय घेण्याकरिता कायमस्वरूपी मंत्रिमंडळ उपसमिती संदर्भ क्र.२ येथील दि.१३ जून, २०१८ च्या शासन निर्णयान्वये गठीत करण्यात आली आहे. सदर मंत्रिमंडळ उपसमितीस संदर्भाधीन क्र.२ येथील दि.५ डिसेंबर, २०१८ च्या शासन निर्णयान्वये सन २०१८ च्या दुष्काळी कालावधीसह भविष्यात दुष्काळ उद्भवल्यास, त्या दुष्काळी कालावधीकरिता तातडीने उपाययोजना सुचविण्यासाठी/सनियंत्रण ठेवण्यासाठी/निर्णय घेण्यासाठी पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. संदर्भ क्र.२ येथील दिनांक ७ नोव्हेंबर, २०२३ च्या शासन निर्णयानुसार या मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. दुष्काळ व्यवस्थापन संहिता, २०१६ मधील तरतुदी व निकष विचारात घेवून संदर्भ क्रमांक ३ येथील दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२३ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील ४० तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त राज्यातील इतर तालुक्यातील महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत कमी पर्जन्यमान झाले असल्याचे आढळून आले आहे. या मंत्रिमंडळ उपसमितीच्या दिनांक ९ नोव्हेंबर, २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये कमी पर्जन्यमान झालेल्या महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करून तेथे सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यास अनुसरून शासन आदेश निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होती.

शासन निर्णय:

राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या ७५% पेक्षा कमी व एकूण

पर्जन्यमान ७५० मि.मि. पेक्षा कमी झाले आहे अशा सोबतच्या परिशिष्ट-अ येथे नमूद केलेल्या एकूण १०२१ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून खालील सवलती लागू करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.

- १) जमीन महसूलात सूट.
- २) सहकारी कर्जाचे पुनर्गठन.
- ३) शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती.
- ४) कृषी पंपाच्या चालू विजबिलात ३३.५% सूट.
- ५) शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी.
- ६) रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता.
- ७) आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर.
- ८) टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतक-यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे.

२. या आदेशान्वये देण्यात येणा-या विविध सवलतीपोटीचा आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागांनी उचलावा व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा. यानुषंगाने प्रशासनिक विभागांनी त्यांच्या अधिपत्याखालील सर्व क्षेत्रिय यंत्रणांकरिता आवश्यक ते पूरक आदेश निर्गमित करावेत. त्यानुसार या प्रकरणी पुढील उचित कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल या विभागास सादर करण्यात यावा.

३. संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना सोबतच्या परिशिष्ट-अ मध्ये नमूद केलेल्या १०२१ महसुली मंडळांमध्ये उपरोक्त उपाययोजना अंमलात आणण्यास प्राधिकृत करण्यात येत आहे. त्यांनी तातडीने सदर उपाययोजना अंमलात आणाव्यात.

४. त्याचप्रमाणे राज्यातील ज्या मंडळातील पर्जन्यमापक यंत्रे (AWS) बंद होती अथवा नवीन महसूली मंडळे स्थापन केल्यामुळे त्या महसूली मंडळांमध्ये पर्जन्यमापक यंत्रे अद्याप बसविली गेली नसतील अशा मंडळांची माहिती जिल्हाधिकारी यांनी स्वतंत्ररित्या शासनास सादर करावी.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२३१११०१७१८२२५४१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( संजय औ. धारुरकर )  
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई
- २) मा. उपमुख्यमंत्री (गृह) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई
- ३) मा. उपमुख्यमंत्री (वित्त) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई
- ४) मा. मंत्री (महसूल), मंत्रालय, मुंबई.

- ५) मा. मंत्री (सहकार), मंत्रालय, मुंबई.
- ६) मा. मंत्री (ग्राम विकास), मंत्रालय, मुंबई.
- ७) मा. मंत्री (कृषि), मंत्रालय, मुंबई.
- ८) मा. मंत्री (पाणी पुरवठा), मंत्रालय, मुंबई.
- ९) मा. मंत्री (रोजगार हमी योजना), मंत्रालय, मुंबई.
- १०) मा. मंत्री (जलसंधारण), मंत्रालय, मुंबई.
- ११) मा. विरोधी पक्षनेता (विधानसभा /विधान परिषद), विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई.
- १२) सर्व मा. विधानसभा सदस्य/विधान परिषद सदस्य
- १३) मा. मुख्य सचिव यांचे उपसचिव, मंत्रालय, मुंबई
- १४) अपर मुख्य सचिव /प्रधान सचिव /सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई
- १५) सर्व विभागीय आयुक्त
- १६) सर्व जिल्हाधिकारी
- १७) वित्त विभाग (व्यय-९/ अर्थ-३), मंत्रालय, मुंबई.
- १८) सह सचिव तथा वित्तिय सल्लागार, मदत व पुनर्वसन, नवीन प्रशासन इमारत, मंत्रालय, मुंबई
- १९) महसूल व वन विभाग, कार्यासन क्रमांक म-३/म-११
- २०) निवडनस्ती (कार्यासन म-७)

शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र.एससीवाय-२०२३/प्र.क्र.३७/म-७,  
दि.१०.११.२०२३ सोबतचे प्रपत्र "अ"

| अ.क्र. | जिल्हा | तालुका   | REVENUE CIRCLE | महसूली मंडळ  |
|--------|--------|----------|----------------|--------------|
| १      | अकोला  | अकोट     | Akot           | अकोट         |
| २      | अकोला  | अकोट     | Mundgaon       | मुंडगाव      |
| ३      | अकोला  | अकोट     | Panaj          | पाणाज        |
| ४      | अकोला  | अकोट     | Chohotta       | छोटा         |
| ५      | अकोला  | अकोट     | Kutasa         | कुटासा       |
| ६      | अकोला  | अकोट     | Aasegaon Bajar | आसेगाव बाजार |
| ७      | अकोला  | अकोट     | Umara          | उमरा         |
| ८      | अकोला  | अकोट     | Akolkhed       | अकोलखेड      |
| ९      | अकोला  | तेल्हारा | Telhara        | तेल्हारा     |
| १०     | अकोला  | तेल्हारा | Hiwarkhed      | हिवरखेड      |
| ११     | अकोला  | तेल्हारा | Adgaon Bk.     | आडगाव बु.    |
| १२     | अकोला  | तेल्हारा | Pathardi       | पाथर्डी      |
| १३     | अकोला  | तेल्हारा | Panchgavhan    | पाचगव्हाण    |
| १४     | अकोला  | बाळापूर  | Balapur        | बाळापूर      |
| १५     | अकोला  | बाळापूर  | Paras          | पारस         |
| १६     | अकोला  | बाळापूर  | Wyala          | वहाळा        |
| १७     | अकोला  | बाळापूर  | Wadegaon       | वाडेगाव      |
| १८     | अकोला  | बाळापूर  | Ural Bk.       | उरळ बु.      |
| १९     | अकोला  | बाळापूर  | Nimba          | निंबा        |
| २०     | अकोला  | बाळापूर  | Hatrun         | हातरुण       |
| २१     | अकोला  | पातूर    | Patur          | पातूर        |
| २२     | अकोला  | पातूर    | Babhulgaon     | बाभूळगाव     |
| २३     | अकोला  | पातूर    | Alegaon        | आलेगाव       |
| २४     | अकोला  | पातूर    | Channi         | चान्नी       |
| २५     | अकोला  | पातूर    | Sasti          | सास्ती       |
| २६     | अकोला  | अकोला    | Akola          | अकोला        |
| २७     | अकोला  | अकोला    | Ghusar         | घुसर         |
| २८     | अकोला  | अकोला    | Dahihanda      | दहीहंडा      |
| २९     | अकोला  | अकोला    | Kapashi        | कापशी        |
| ३०     | अकोला  | अकोला    | Ugawa          | उगवा         |
| ३१     | अकोला  | अकोला    | Agar           | आगर          |

|    |         |              |                 |                |
|----|---------|--------------|-----------------|----------------|
| ३२ | अकोला   | अकोला        | Borgaon Manju   | बोरगाव मंजू    |
| ३३ | अकोला   | अकोला        | Palaso Bk.      | पलासो बु.      |
| ३४ | अकोला   | अकोला        | Sanglud         | सांगलुड        |
| ३५ | अकोला   | अकोला        | Kurankhed       | कुरणखेड        |
| ३६ | अकोला   | बार्शीटाकळी  | Barshitakali    | बार्शीटाकळी    |
| ३७ | अकोला   | बार्शीटाकळी  | Rajanda         | राजंदा         |
| ३८ | अकोला   | बार्शीटाकळी  | Dhaba           | ढाबा           |
| ३९ | अकोला   | बार्शीटाकळी  | Pinjar          | पिंजर          |
| ४० | अकोला   | बार्शीटाकळी  | Kherda Bk.      | खेर्डा बु.     |
| ४१ | अकोला   | मूर्तीजापूर  | Murtijapur      | मुर्तिजापूर    |
| ४२ | अकोला   | मूर्तीजापूर  | Hadgaon         | हदगाव          |
| ४३ | अकोला   | मूर्तीजापूर  | Nimba           | निंबा          |
| ४४ | अकोला   | मूर्तीजापूर  | Mana            | मानापूर        |
| ४५ | अकोला   | मूर्तीजापूर  | Shelu Bajar     | शेलू बाजार     |
| ४६ | अकोला   | मूर्तीजापूर  | Lakhpuri        | लखपुरी         |
| ४७ | अकोला   | मूर्तीजापूर  | Kurum           | कुरुम          |
| ४८ | अकोला   | मूर्तीजापूर  | Jamthi          | जामठी          |
| ४९ | अकोला   | तेल्हारा     | Malegaon Bajar  | मालेगाव बाजार  |
| ५० | अकोला   | अकोला        | Shivani         | शिवानी         |
| ५१ | अकोला   | बार्शी टाकळी | Mahan           | महाण           |
| ५२ | अमरावती | अमरावती      | Amaravati       | अमरावती        |
| ५३ | अमरावती | अमरावती      | Wadali          | वडाली          |
| ५४ | अमरावती | अमरावती      | Badanera        | बडनेरा         |
| ५५ | अमरावती | अमरावती      | Walgaon         | वळगाव          |
| ५६ | अमरावती | अमरावती      | Nawasari        | नवसारी         |
| ५७ | अमरावती | अमरावती      | Dawargaon       | दावरगाव        |
| ५८ | अमरावती | अमरावती      | Mahuli Jahangir | माहुली जहांगीर |
| ५९ | अमरावती | अमरावती      | Shirala         | शिराळा         |
| ६० | अमरावती | अमरावती      | Nandgaon Peth   | नांदगाव पेठ    |
| ६१ | अमरावती | भातकुली      | Bhatkuli        | भातकुली        |
| ६२ | अमरावती | भातकुली      | Aashti          | आष्टी          |
| ६३ | अमरावती | भातकुली      | Nimbha          | निंबा          |
| ६४ | अमरावती | भातकुली      | Aasara          | आसरा           |
| ६५ | अमरावती | नांदगाव खु   | Nandgaon Kh.    | नांदगाव खु.    |
| ६६ | अमरावती | नांदगाव खु   | Dabha           | दाभा           |

|     |         |               |                   |                 |
|-----|---------|---------------|-------------------|-----------------|
| ६७  | अमरावती | नांदगाव खु    | Shivani Rasulapur | शिवानी रासुलपूर |
| ६८  | अमरावती | नांदगाव खु    | Papal             | पापळ            |
| ६९  | अमरावती | नांदगाव खु    | Loni              | लोणी            |
| ७०  | अमरावती | नांदगाव खु    | Dhanora Gurav     | धानोरा गुरव     |
| ७१  | अमरावती | नांदगाव खु    | Mahuli Chor       | माहुली चोर      |
| ७२  | अमरावती | धामणगाव       | Dhamangaon        | धामणगाव         |
| ७३  | अमरावती | धामणगाव       | Bhatkuli          | भातकुली         |
| ७४  | अमरावती | धामणगाव       | Anjansingi        | अंजनसिंगी       |
| ७५  | अमरावती | धामणगाव       | Mangarul Dastgir  | मंगरुळ दस्तगीर  |
| ७६  | अमरावती | धामणगाव       | Dattapur          | दत्तपूर         |
| ७७  | अमरावती | धामणगाव       | Talegaon Dashasar | तळेगाव दशासर    |
| ७८  | अमरावती | चांदूर रेल्वे | Chandur Rly.      | चांदूर रेल्वे   |
| ७९  | अमरावती | चांदूर रेल्वे | Palaskhed         | पळसखेड          |
| ८०  | अमरावती | चांदूर रेल्वे | Ghuikhed          | घुईखेड          |
| ८१  | अमरावती | चांदूर रेल्वे | Aamla Vi.         | आमला व्ही.      |
| ८२  | अमरावती | चांदूर रेल्वे | Satephala         | सातेफळ          |
| ८३  | अमरावती | मोर्शी        | Morshi            | मोर्शी          |
| ८४  | अमरावती | मोर्शी        | Shirkhed          | शिरखेड          |
| ८५  | अमरावती | मोर्शी        | Hiwarkhed         | हिवरखेड         |
| ८६  | अमरावती | मोर्शी        | Ridhhapur         | रिध्दपूर        |
| ८७  | अमरावती | मोर्शी        | Ambada            | अंबाडा          |
| ८८  | अमरावती | मोर्शी        | Nerpingalai       | नेरपिंगलाई      |
| ८९  | अमरावती | मोर्शी        | Dhamangaon Ka.    | धामणगाव काळे    |
| ९०  | अमरावती | वरुड          | Shendurjana Ghat  | शेंदुरजना घाट   |
| ९१  | अमरावती | वरुड          | Benoda            | बेनोडा          |
| ९२  | अमरावती | वरुड          | Rajura Bajar      | राजुरा बाजार    |
| ९३  | अमरावती | चांदूर बाजार  | Chandur Bajar     | चांदूर बाजार    |
| ९४  | अमरावती | चांदूर बाजार  | Karajgaon         | करजगाव          |
| ९५  | अमरावती | चांदूर बाजार  | Asegaon           | आसेगाव          |
| ९६  | अमरावती | चांदूर बाजार  | Talegaon Mo.      | तळेगाव मोहना    |
| ९७  | अमरावती | तिवसा         | Tiwasa            | तिवसा           |
| ९८  | अमरावती | तिवसा         | Kurha             | कुऱ्हा          |
| ९९  | अमरावती | तिवसा         | Warha             | वऱ्हा           |
| १०० | अमरावती | तिवसा         | Mozari            | मोझरी           |
| १०१ | अमरावती | अंजनगाव       | Anjangaon         | अंजनगाव         |

|     |         |              |               |               |
|-----|---------|--------------|---------------|---------------|
| १०२ | अमरावती | अंजनगाव      | Bhandaraj     | भंडारा जहागिर |
| १०३ | अमरावती | अंजनगाव      | Vihigaon      | विहीगाव       |
| १०४ | अमरावती | अंजनगाव      | Sategaon      | सातेगाव       |
| १०५ | अमरावती | अंजनगाव      | Kapustalani   | कपुस्तलानी    |
| १०६ | अमरावती | अंजनगाव      | Kokarda       | कुर्केडा      |
| १०७ | अमरावती | दर्यापूर     | Daryapur      | दर्यापूर      |
| १०८ | अमरावती | दर्यापूर     | Khallar       | खल्लार        |
| १०९ | अमरावती | दर्यापूर     | Ramtirth      | रामतीर्थ      |
| ११० | अमरावती | दर्यापूर     | Samda         | सामदा         |
| १११ | अमरावती | दर्यापूर     | Thilori       | थिलोरी        |
| ११२ | अमरावती | दर्यापूर     | Wadner Gangai | वडनेर गंगई    |
| ११३ | अमरावती | दर्यापूर     | Yeoda         | येवदा         |
| ११४ | अमरावती | धारणी        | Dharani       | धारणी         |
| ११५ | अमरावती | धारणी        | Dhulghat      | धुळघाट        |
| ११६ | अमरावती | धारणी        | Sawalikheda   | सावलीखेड      |
| ११७ | अमरावती | आचलपूर       | Rasegaon      | रासेगाव       |
| ११८ | अमरावती | अचलपूर       | Asadpur       | असदपूर        |
| ११९ | अमरावती | अचलपूर       | Parasapur     | परसपूर        |
| १२० | अमरावती | अचलपूर       | Pathrot       | पाथ्रोٹ       |
| १२१ | अमरावती | भातकुली      | Kholapur      | खोलापूर       |
| १२२ | अमरावती | दर्यापूर     | Darapur       | दारापूर       |
| १२३ | अमरावती | अचलपूर       | Achalpur      | अचलपूर        |
| १२४ | अमरावती | अचलपूर       | Paratwada     | परतवाडा       |
| १२५ | अमरावती | भातकुली      | Purnanagar    | पुर्णानगर     |
| १२६ | अमरावती | वरुड         | Pusala        | पुसाला        |
| १२७ | अमरावती | वरुड         | Wathoda       | वाटोडा        |
| १२८ | अमरावती | चांदुर बाजार | Shirajgaon K. | शिरगांव खु.   |
| १२९ | अमरावती | धारणी        | Harisal       | हरीसाल        |
| १३० | अमरावती | चिखलदरा      | Churni        | चुर्नी        |
| १३१ | अहमदनगर | अहमदनगर      | Nalegaon      | नळेगाव        |
| १३२ | अहमदनगर | अहमदनगर      | Sawedi        | सावेडी        |
| १३३ | अहमदनगर | अहमदनगर      | Kapurwadi     | कापूरवाडी     |
| १३४ | अहमदनगर | अहमदनगर      | Kedgaon       | केडगाव        |
| १३५ | अहमदनगर | अहमदनगर      | Bhingar       | भिंगार        |
| १३६ | अहमदनगर | अहमदनगर      | Nagapur       | नागपूर        |

|     |         |           |                  |                |
|-----|---------|-----------|------------------|----------------|
| १३७ | अहमदनगर | अहमदनगर   | Jewur            | जेऊर           |
| १३८ | अहमदनगर | अहमदनगर   | Chinchodi Patil  | चिंचोडी पाटील  |
| १३९ | अहमदनगर | अहमदनगर   | Walki            | वाळकी          |
| १४० | अहमदनगर | अहमदनगर   | Chaas            | चास            |
| १४१ | अहमदनगर | अहमदनगर   | Ruichhattisi     | रुईछत्तीसी     |
| १४२ | अहमदनगर | पारनेर    | Parner           | पारनेर         |
| १४३ | अहमदनगर | पारनेर    | Bhalwani         | भालवणी         |
| १४४ | अहमदनगर | पारनेर    | Supa             | सुपा           |
| १४५ | अहमदनगर | पारनेर    | Wadegavhan       | वाडेगव्हाण     |
| १४६ | अहमदनगर | पारनेर    | Wadzire          | वडझिरे         |
| १४७ | अहमदनगर | पारनेर    | Nighoj           | निघोज          |
| १४८ | अहमदनगर | पारनेर    | Takli dhokeshwar | टाकळी ढोकेश्वर |
| १४९ | अहमदनगर | पारनेर    | Palashi          | पळशी           |
| १५० | अहमदनगर | श्रीगोंदा | Shrigonda        | श्रीगोंदा      |
| १५१ | अहमदनगर | श्रीगोंदा | Kashti           | काष्टी         |
| १५२ | अहमदनगर | श्रीगोंदा | Mandavgan        | मांडवगन        |
| १५३ | अहमदनगर | श्रीगोंदा | Belwandi         | बेलवंडी        |
| १५४ | अहमदनगर | श्रीगोंदा | Pendgaon         | पेंडगाव        |
| १५५ | अहमदनगर | श्रीगोंदा | Chimbhla         | चिंभळे         |
| १५६ | अहमदनगर | श्रीगोंदा | DevDaethan       | देव दैठण       |
| १५७ | अहमदनगर | श्रीगोंदा | Kolegaon         | कोळगाव         |
| १५८ | अहमदनगर | कर्जत     | Karjat           | कर्जत          |
| १५९ | अहमदनगर | कर्जत     | Rashin           | राशिन          |
| १६० | अहमदनगर | कर्जत     | Bambhora         | बंभोरा         |
| १६१ | अहमदनगर | कर्जत     | Kombhali         | कोंभळी         |
| १६२ | अहमदनगर | कर्जत     | Mirajgaon        | मिरजगाव        |
| १६३ | अहमदनगर | कर्जत     | Mahi             | माही           |
| १६४ | अहमदनगर | जामखेड    | Jamkhed          | जामखेड         |
| १६५ | अहमदनगर | जामखेड    | Arangaon         | अरणगाव         |
| १६६ | अहमदनगर | जामखेड    | Kharda           | खर्डा          |
| १६७ | अहमदनगर | जामखेड    | Nannaj           | नान्नज         |
| १६८ | अहमदनगर | जामखेड    | Naygaon          | नायगाव         |
| १६९ | अहमदनगर | शेवगाव    | Shevgaon         | शेवगाव         |
| १७० | अहमदनगर | शेवगाव    | Bhatkudgaon      | भातकुडगाव      |
| १७१ | अहमदनगर | शेवगाव    | Bodhegaon        | बोधेगाव        |



|     |         |         |                  |                |
|-----|---------|---------|------------------|----------------|
| १७२ | अहमदनगर | शेवगाव  | Chapadgaon       | चापडगाव        |
| १७३ | अहमदनगर | शेवगाव  | Dhorjalgaon she. | ढोर जळगाव      |
| १७४ | अहमदनगर | शेवगाव  | Erandgaon        | एरंडगाव        |
| १७५ | अहमदनगर | पाथर्डी | Pathardi         | पाथर्डी        |
| १७६ | अहमदनगर | पाथर्डी | Manikdhondi      | माणिकदौडी      |
| १७७ | अहमदनगर | पाथर्डी | Takali Manur     | टाकळी मानूर    |
| १७८ | अहमदनगर | पाथर्डी | Karanji          | करंजी          |
| १७९ | अहमदनगर | पाथर्डी | Miri             | मिरी           |
| १८० | अहमदनगर | नेवासा  | Newasa kh.       | नेवासा खु.     |
| १८१ | अहमदनगर | नेवासा  | Newasa Bk.       | नेवासा बु.     |
| १८२ | अहमदनगर | नेवासा  | Salabatpur       | सलाबतपूर       |
| १८३ | अहमदनगर | नेवासा  | Kukana           | कुकाणा         |
| १८४ | अहमदनगर | नेवासा  | Chanda           | चांदा          |
| १८५ | अहमदनगर | नेवासा  | Ghodegaon        | घोडेगाव        |
| १८६ | अहमदनगर | नेवासा  | Sonai            | सोनई           |
| १८७ | अहमदनगर | नेवासा  | Wadala bahiroba  | वडाळा बहिरोबा  |
| १८८ | अहमदनगर | राहुरी  | Rahuri Bk.       | राहुरी बु.     |
| १८९ | अहमदनगर | राहुरी  | Satral           | सत्राल         |
| १९० | अहमदनगर | राहुरी  | Taharabad        | ताहाराबाद      |
| १९१ | अहमदनगर | राहुरी  | Dewalali Pravara | देवळाली प्रवरा |
| १९२ | अहमदनगर | राहुरी  | Takalimiya       | टाकळीमिया      |
| १९३ | अहमदनगर | राहुरी  | Bramhani         | ब्राम्हणी      |
| १९४ | अहमदनगर | राहुरी  | Wambori          | वांबोरी        |
| १९५ | अहमदनगर | संगमनेर | Sangamner Bk.    | संगमनेर बु.    |
| १९६ | अहमदनगर | संगमनेर | Dhandarphal Bk.  | धांदरफळ बु     |
| १९७ | अहमदनगर | संगमनेर | Aashwi Bk.       | आश्वी बु       |
| १९८ | अहमदनगर | संगमनेर | Shibalapur       | शिबलापूर       |
| १९९ | अहमदनगर | संगमनेर | Talegaon         | तळेगाव         |
| २०० | अहमदनगर | संगमनेर | Samanapur        | समनापूर        |
| २०१ | अहमदनगर | संगमनेर | Ghargaon         | घारगाव         |
| २०२ | अहमदनगर | संगमनेर | Dolasane         | डोलसणे         |
| २०३ | अहमदनगर | संगमनेर | Sakur            | साकूर          |
| २०४ | अहमदनगर | संगमनेर | Pimparane        | पिंपराणे       |
| २०५ | अहमदनगर | अकोला   | Virgaon          | विरगाव         |
| २०६ | अहमदनगर | अकोला   | Samsherpur       | समशेरपूर       |

|     |            |            |                |              |
|-----|------------|------------|----------------|--------------|
| २०७ | अहमदनगर    | अकोला      | Sakirwadi      | साकीरवाडी    |
| २०८ | अहमदनगर    | अकोला      | Rajur          | राजूर        |
| २०९ | अहमदनगर    | अकोला      | Shendi         | शेंडी        |
| २१० | अहमदनगर    | अकोला      | Kotul          | कोतूळ        |
| २११ | अहमदनगर    | अकोला      | Bramhanwada    | ब्राम्हणवाडा |
| २१२ | अहमदनगर    | कोपरगाव    | Kopargaon      | कोपरगाव      |
| २१३ | अहमदनगर    | कोपरगाव    | Rawande        | रावंडे       |
| २१४ | अहमदनगर    | कोपरगाव    | Suregaon       | सुरेगाव      |
| २१५ | अहमदनगर    | कोपरगाव    | Dahigaon bolka | दहिगाव बोलका |
| २१६ | अहमदनगर    | कोपरगाव    | Pohegaon       | पोहेगाव      |
| २१७ | अहमदनगर    | राहता      | Rahata         | राहाता       |
| २१८ | अहमदनगर    | राहता      | Loni           | लोणी         |
| २१९ | अहमदनगर    | राहता      | Babhaleshwar   | बाभळेश्वर    |
| २२० | अहमदनगर    | राहता      | Puntamba       | पुणतांबा     |
| २२१ | अहमदनगर    | श्रीरामपूर | Shrirampur     | श्रीरामपूर   |
| २२२ | अहमदनगर    | श्रीरामपूर | Belapur Bk.    | बेलापूर      |
| २२३ | अहमदनगर    | श्रीरामपूर | Undirgaon      | उंदीरगाव     |
| २२४ | अहमदनगर    | श्रीरामपूर | Takalibhan     | टाकळीभन      |
| २२५ | अहमदनगर    | अकोले      | Akole          | अकोले        |
| २२६ | अहमदनगर    | राहता      | Shirdi         | शिर्डी       |
| २२७ | उस्मानाबाद | तुळजापूर   | Tuljapur       | तुळजापूर     |
| २२८ | उस्मानाबाद | गेवराई     | Salgara        | सलगरा        |
| २२९ | उस्मानाबाद | गेवराई     | Sawargaon      | सावरगाव      |
| २३० | उस्मानाबाद | गेवराई     | Mangrul        | मंगरूळ       |
| २३१ | उस्मानाबाद | गेवराई     | Itkal          | इटकल         |
| २३२ | उस्मानाबाद | गेवराई     | Hangarga       | हंगरगा       |
| २३३ | उस्मानाबाद | गेवराई     | Naldurg        | नळदुर्ग      |
| २३४ | उस्मानाबाद | परांडा     | Paranda        | परांडा       |
| २३५ | उस्मानाबाद | परांडा     | Aasu           | आसू          |
| २३६ | उस्मानाबाद | परांडा     | Jawala         | जावला        |
| २३७ | उस्मानाबाद | परांडा     | Anala          | अनाला        |
| २३८ | उस्मानाबाद | परांडा     | Sonari         | सोनारी       |
| २३९ | उस्मानाबाद | भूम        | Ambhi          | अंभी         |
| २४० | उस्मानाबाद | भूम        | Manakeshwar    | माणकेश्वर    |
| २४१ | उस्मानाबाद | भूम        | Bhoom          | भूम          |

|     |            |          |             |           |
|-----|------------|----------|-------------|-----------|
| २४२ | उस्मानाबाद | भूम      | Walwad      | वालवड     |
| २४३ | उस्मानाबाद | भूम      | Iet         | लेट       |
| २४४ | उस्मानाबाद | कळंब     | Kalamb      | कळंब      |
| २४५ | उस्मानाबाद | कळंब     | Itkur       | इटकूर     |
| २४६ | उस्मानाबाद | कळंब     | Yermala     | येरमाळा   |
| २४७ | उस्मानाबाद | कळंब     | Moha        | मोहा      |
| २४८ | उस्मानाबाद | कळंब     | Shiradhon   | शिरधों    |
| २४९ | उस्मानाबाद | कळंब     | Govindpur   | गोविंदपूर |
| २५० | उस्मानाबाद | उमरगा    | Umaraga     | उमरगा     |
| २५१ | उस्मानाबाद | उमरगा    | Dalimb      | डालिंब    |
| २५२ | उस्मानाबाद | उमरगा    | Narangawadi | नारंगवाडी |
| २५३ | उस्मानाबाद | उमरगा    | Mulaj       | मुळज      |
| २५४ | उस्मानाबाद | उमरगा    | Murum       | मुरुम     |
| २५५ | औरंगाबाद   | पैठण     | Aadul       | अडुळ      |
| २५६ | औरंगाबाद   | पैठण     | Balanagar   | बालनगर    |
| २५७ | औरंगाबाद   | पैठण     | Nandar      | नांदर     |
| २५८ | औरंगाबाद   | पैठण     | Lohagaon    | लोहगाव    |
| २५९ | औरंगाबाद   | पैठण     | Dhorkin     | ढोरकीन    |
| २६० | औरंगाबाद   | पैठण     | Beedkin     | बीडकिन    |
| २६१ | औरंगाबाद   | पैठण     | Paithan     | पैठण      |
| २६२ | औरंगाबाद   | पैठण     | Pachod      | पाचोड     |
| २६३ | औरंगाबाद   | पैठण     | Vihamandava | विहामांडव |
| २६४ | औरंगाबाद   | फुलंब्री | Phulambri   | फुलंब्री  |
| २६५ | औरंगाबाद   | फुलंब्री | Aland       | आलंड      |
| २६६ | औरंगाबाद   | फुलंब्री | Phirbavada  | पीरबावडा  |
| २६७ | औरंगाबाद   | फुलंब्री | Wadodabazar | वडोदबाजार |
| २६८ | औरंगाबाद   | वैजापूर  | Vaijapur    | वैजापूर   |
| २६९ | औरंगाबाद   | वैजापूर  | Khandala    | खंडाळा    |
| २७० | औरंगाबाद   | वैजापूर  | Shivur      | शिवूर     |
| २७१ | औरंगाबाद   | वैजापूर  | Borsar      | बोरसर     |
| २७२ | औरंगाबाद   | वैजापूर  | Loni kh.    | लोणी खु.  |
| २७३ | औरंगाबाद   | वैजापूर  | Garaj       | गराज      |
| २७४ | औरंगाबाद   | वैजापूर  | Lasurgaon   | लासूरगाव  |
| २७५ | औरंगाबाद   | वैजापूर  | Mahalgaon   | महालगाव   |
| २७६ | औरंगाबाद   | वैजापूर  | Nagamathan  | नागमाथन   |

|     |           |           |                   |                 |
|-----|-----------|-----------|-------------------|-----------------|
| २७७ | औरंगाबाद  | वैजापूर   | Ladgaon           | लाडगाव          |
| २७८ | औरंगाबाद  | गंगापूर   | Gangapur          | गंगापूर         |
| २७९ | औरंगाबाद  | गंगापूर   | Manjari           | मांजरी          |
| २८० | औरंगाबाद  | गंगापूर   | Bhendala          | भेंडाळा         |
| २८१ | औरंगाबाद  | गंगापूर   | Shendurwada       | शेंदूरवाडा      |
| २८२ | औरंगाबाद  | गंगापूर   | Turkabad          | तुर्काबाद       |
| २८३ | औरंगाबाद  | गंगापूर   | Waluj             | वाळूज           |
| २८४ | औरंगाबाद  | गंगापूर   | Harsul            | हर्सूल          |
| २८५ | औरंगाबाद  | गंगापूर   | Siddhanath W.     | सिद्धनाथ प.     |
| २८६ | औरंगाबाद  | खुल्दाबाद | Verul             | वेरूळ           |
| २८७ | औरंगाबाद  | खुल्दाबाद | Sultanpur         | सुलतानपूर       |
| २८८ | औरंगाबाद  | खुल्दाबाद | Bazar sawangi     | बाजार सावंगी    |
| २८९ | औरंगाबाद  | सिल्लोड   | Sillod            | सिल्लोड         |
| २९० | औरंगाबाद  | सिल्लोड   | Nillod            | निल्लोड         |
| २९१ | औरंगाबाद  | सिल्लोड   | Bharadi           | भराडी           |
| २९२ | औरंगाबाद  | सिल्लोड   | Golegaon          | गोळेगाव         |
| २९३ | औरंगाबाद  | सिल्लोड   | Ajinth            | अजिंठा          |
| २९४ | औरंगाबाद  | सिल्लोड   | Aamthana          | आमठाणा          |
| २९५ | औरंगाबाद  | सिल्लोड   | Borgaon Bazar     | बोरगाव बाजार    |
| २९६ | औरंगाबाद  | कन्नड     | Kannad            | कन्नड           |
| २९७ | औरंगाबाद  | कन्नड     | Chapaner          | चापानेर         |
| २९८ | औरंगाबाद  | कन्नड     | Devgaon Rangari   | देवगाव रंगारी   |
| २९९ | औरंगाबाद  | कन्नड     | Chikalthana       | चिकलठाणा        |
| ३०० | औरंगाबाद  | कन्नड     | Pishor            | पिशोर           |
| ३०१ | औरंगाबाद  | कन्नड     | Nachanvel         | नाचनवेल         |
| ३०२ | औरंगाबाद  | कन्नड     | Chincholi limbaji | चिंचोली लिंबाजी |
| ३०३ | औरंगाबाद  | कन्नड     | Karanjkhed        | करंजखेड         |
| ३०४ | औरंगाबाद  | पैठण      | Pimpalwadi        | पिंपळवाडी       |
| ३०५ | कोल्हापूर | शिरोळ     | Shirol            | शिरोळ           |
| ३०६ | कोल्हापूर | शिरोळ     | Nrusihawadi       | नृसिहवाडी       |
| ३०७ | कोल्हापूर | शिरोळ     | Nandani           | नंदनी           |
| ३०८ | कोल्हापूर | शिरोळ     | Jayshingpur       | जयशिंगपूर       |
| ३०९ | कोल्हापूर | शिरोळ     | Shirdhon          | शिरधों          |
| ३१० | कोल्हापूर | शिरोळ     | Kurundwad         | कुरुंदवाड       |
| ३११ | कोल्हापूर | शिरोळ     | Dattawad          | दत्तवाड         |

|     |           |            |                |              |
|-----|-----------|------------|----------------|--------------|
| ३१२ | कोल्हापूर | पन्हाळा    | Kodoli         | कोडोली       |
| ३१३ | कोल्हापूर | करवीर      | Karvir         | करवीर        |
| ३१४ | कोल्हापूर | करवीर      | Kasaba Bawada  | कसाबा बावडा  |
| ३१५ | कोल्हापूर | करवीर      | Nigave Bk.     | निगवे बु.    |
| ३१६ | कोल्हापूर | करवीर      | Mudshingi      | मुडशिंगी     |
| ३१७ | कोल्हापूर | करवीर      | Ispurli        | इस्पुर्ली    |
| ३१८ | कोल्हापूर | करवीर      | Kaneri         | कणेरी        |
| ३१९ | कोल्हापूर | कागल       | Kagal          | कागल         |
| ३२० | कोल्हापूर | कागल       | Kenawade       | केनवडे       |
| ३२१ | कोल्हापूर | कागल       | Kapashi        | कापशी        |
| ३२२ | कोल्हापूर | कागल       | Khadakewad     | खडकेवाड      |
| ३२३ | कोल्हापूर | कागल       | Murgud         | मुरगूड       |
| ३२४ | कोल्हापूर | चंदगड      | Kowad          | कोवाड        |
| ३२५ | कोल्हापूर | कागल       | Shidhanerli    | शिध्दानेर्ली |
| ३२६ | चंद्रपूर  | भद्रावती   | Chandankheda   | चंदनखेडा     |
| ३२७ | चंद्रपूर  | भद्रावती   | Mudholi        | मुधोळी       |
| ३२८ | जळगांव    | जळगाव      | Asoda          | असोडा        |
| ३२९ | जळगांव    | जळगाव      | Nasirabad      | नसीराबाद     |
| ३३० | जळगांव    | जळगाव      | Mhasavad       | म्हसावद      |
| ३३१ | जळगांव    | जळगाव      | Bhokar         | भोकर         |
| ३३२ | जळगांव    | भुसावळ     | Bhusawal       | भुसावळ       |
| ३३३ | जळगांव    | भुसावळ     | Varangaon      | वरणगाव       |
| ३३४ | जळगांव    | भुसावळ     | Kurhe          | कुरहे        |
| ३३५ | जळगांव    | भुसावळ     | Pimpalgaon kh. | पिंपळगाव खु. |
| ३३६ | जळगांव    | यावल       | Faijpur        | फैजपूर       |
| ३३७ | जळगांव    | यावल       | Kingaon Bk     | किनगाव बु.   |
| ३३८ | जळगांव    | यावल       | Bhalod         | भालोद        |
| ३३९ | जळगांव    | यावल       | Sakali         | साकळी        |
| ३४० | जळगांव    | यावल       | Bamnod         | बामनोड       |
| ३४१ | जळगांव    | रावेर      | Khirdi Bk      | खिर्डी बु.   |
| ३४२ | जळगांव    | रावेर      | Nimbhora Bk    | निंभोरा बु.  |
| ३४३ | जळगांव    | मुक्ताईनगर | Muktainagar    | मुक्ताईनगर   |
| ३४४ | जळगांव    | मुक्ताईनगर | Anturli        | अंतुर्ली     |
| ३४५ | जळगांव    | मुक्ताईनगर | Ghodasgaon     | घोडसगाव      |
| ३४६ | जळगांव    | बोदवड      | Bodwad         | बोदवड        |

|     |        |         |                |               |
|-----|--------|---------|----------------|---------------|
| ३४७ | जळगांव | बोदवड   | Karanji        | करंजी         |
| ३४८ | जळगांव | अमळनेर  | Amalner        | अमळनेर        |
| ३४९ | जळगांव | अमळनेर  | Shirud         | शिरूड         |
| ३५० | जळगांव | अमळनेर  | Patonda        | पातोंडा       |
| ३५१ | जळगांव | अमळनेर  | Marwad         | मारवाड        |
| ३५२ | जळगांव | अमळनेर  | Nagaon         | नागाव         |
| ३५३ | जळगांव | अमळनेर  | Amalgaon       | अमळगाव        |
| ३५४ | जळगांव | अमळनेर  | Bharwas        | भारवास        |
| ३५५ | जळगांव | अमळनेर  | Wawade         | वावडे         |
| ३५६ | जळगांव | एरंडोल  | Erandol        | एरंडोल        |
| ३५७ | जळगांव | एरंडोल  | Ringangaon     | रिंगणगाव      |
| ३५८ | जळगांव | एरंडोल  | Kasoda         | कासोदा        |
| ३५९ | जळगांव | एरंडोल  | Utrangruha     | उत्रंगरुहा    |
| ३६० | जळगांव | पारोळा  | Shelave        | शेलावे        |
| ३६१ | जळगांव | पारोळा  | Chorwad        | चोरवड         |
| ३६२ | जळगांव | पारोळा  | Bhadarpur      | भदरपूर        |
| ३६३ | जळगांव | धरणगांव | Dharangaon     | धरणगाव        |
| ३६४ | जळगांव | धरणगांव | Salwa          | सलवा          |
| ३६५ | जळगांव | धरणगांव | Paladhi        | पालधी         |
| ३६६ | जळगांव | धरणगांव | Pimpri         | पिंपरी        |
| ३६७ | जळगांव | धरणगांव | Sonwad         | सोनवड         |
| ३६८ | जळगांव | धरणगांव | Chandsar       | चांदसर        |
| ३६९ | जळगांव | चोपडा   | Dhanora (Pra)  | धानोरा (प्रा) |
| ३७० | जळगांव | चोपडा   | Adawad         | अडावद         |
| ३७१ | जळगांव | चोपडा   | Gorgawale      | गोरगावले      |
| ३७२ | जळगांव | चोपडा   | Chopda         | चोपडा         |
| ३७३ | जळगांव | चोपडा   | Chahardi       | चहार्डी       |
| ३७४ | जळगांव | चोपडा   | Lasur          | लासूर         |
| ३७५ | जळगांव | चोपडा   | Hated Bk       | हातेड बु.     |
| ३७६ | जळगांव | पाचोरा  | Pachora        | पाचोरा        |
| ३७७ | जळगांव | पाचोरा  | Nagardeola     | नगरदेवळा      |
| ३७८ | जळगांव | पाचोरा  | Galan Bk.      | गाळण बु.      |
| ३७९ | जळगांव | पाचोरा  | Kurhad Bk.     | कुऱ्हाड बी.   |
| ३८० | जळगांव | पाचोरा  | Pimpalgaon Bk. | पिंपळगाव बु.  |
| ३८१ | जळगांव | पाचोरा  | Varkhedhi Bk.  | वरखेडी बु.    |

|     |        |           |                  |               |
|-----|--------|-----------|------------------|---------------|
| ३८२ | जळगांव | जामनेर    | Jamner           | जामनेर        |
| ३८३ | जळगांव | जामनेर    | Neri Bk.         | नेरी बु.      |
| ३८४ | जळगांव | जामनेर    | Wakadi           | वाकडी         |
| ३८५ | जळगांव | जामनेर    | Maldabhadi       | मालदाभाडी     |
| ३८६ | जळगांव | जामनेर    | Shendurni        | शेंदुर्णी     |
| ३८७ | जळगांव | जामनेर    | Pahur            | पहूर          |
| ३८८ | जळगांव | जामनेर    | Tondapur         | तोंडापूर      |
| ३८९ | जळगांव | भडगाव     | Bhadgaon         | भडगाव         |
| ३९० | जळगांव | भडगाव     | Kajgaon          | कजगाव         |
| ३९१ | जळगांव | भडगाव     | Aamdade          | आमदाडे        |
| ३९२ | जळगांव | भडगाव     | Kolgaon          | कोळगाव        |
| ३९३ | जळगांव | जळगाव     | Jalgaon City     | जळगाव शहर     |
| ३९४ | जळगांव | जळगाव     | Pimprala         | पिंप्राळा     |
| ३९५ | जळगांव | यावळ      | Yawal            | यावल          |
| ३९६ | जळगांव | रावेर     | Savada           | सावदा         |
| ३९७ | जळगांव | रावेर     | Ainpur           | ऐनपूर         |
| ३९८ | जळगांव | बोधवड     | Nadgaon          | नडगाव         |
| ३९९ | जळगांव | पाचोरा    | Nandra           | नांदरा        |
| ४०० | जालना  | जाफ्राबाद | Jafrabad         | जाफ्राबाद     |
| ४०१ | जालना  | जाफ्राबाद | Mahora           | माहोरा        |
| ४०२ | जालना  | जाफ्राबाद | Kumbharzari      | कुंभारझरी     |
| ४०३ | जालना  | जाफ्राबाद | Tembhurni        | टेंभुर्णी     |
| ४०४ | जालना  | जाफ्राबाद | Warud (Bk)       | वरुड (बु.)    |
| ४०५ | जालना  | घनसावंगी  | Ghansawangi      | घनसावंगी      |
| ४०६ | जालना  | घनसावंगी  | Ra. Uncheगाon    | रा. उंचेगाव   |
| ४०७ | जालना  | घनसावंगी  | Tirthapuri       | तीर्थपुरी     |
| ४०८ | जालना  | घनसावंगी  | Ku.pimpalgaon    | कु.पिंपळगाव   |
| ४०९ | जालना  | घनसावंगी  | Antarwali tembhi | अंतरवली टेंभी |
| ४१० | जालना  | घनसावंगी  | Ranjani          | रंजनी         |
| ४११ | जालना  | घनसावंगी  | Jamsamartha      | जांबसमर्थ     |
| ४१२ | जालना  | परतूर     | Partur           | परतूर         |
| ४१३ | जालना  | परतूर     | Watur            | वाटूर         |
| ४१४ | जालना  | परतूर     | Aashti           | आष्टी         |
| ४१५ | जालना  | परतूर     | Shrishti         | सृष्टी        |
| ४१६ | जालना  | परतूर     | Satona           | सातोना        |

|     |          |        |               |                |
|-----|----------|--------|---------------|----------------|
| ४१७ | धुळे     | धुळे   | Dhule (City)  | धुळे (शहर)     |
| ४१८ | धुळे     | धुळे   | Arvi          | आर्वी          |
| ४१९ | धुळे     | धुळे   | Songir        | सोनगीर         |
| ४२० | धुळे     | धुळे   | Nagaon BK     | नागाव बु.      |
| ४२१ | धुळे     | धुळे   | Phagane       | फगणे           |
| ४२२ | धुळे     | धुळे   | Mukati        | मुकाती         |
| ४२३ | धुळे     | धुळे   | Dhule (Rural) | धुळे (ग्रामीण) |
| ४२४ | धुळे     | धुळे   | Kusumba       | कुसुंबा        |
| ४२५ | धुळे     | धुळे   | Ner (M)       | नेर (म)        |
| ४२६ | धुळे     | धुळे   | Lamkani       | लमकानी         |
| ४२७ | धुळे     | साक्री | Mhasadi (Pra) | म्हसडी (प्रा)  |
| ४२८ | धुळे     | साक्री | Dusane        | दुसाने         |
| ४२९ | धुळे     | साक्री | Nijampur      | निजामपूर       |
| ४३० | धुळे     | साक्री | Bramhanwel    | ब्राम्हणवेल    |
| ४३१ | धुळे     | साक्री | Pimpalner     | पिंपळनेर       |
| ४३२ | धुळे     | साक्री | Umarpatta     | उमरपट्टा       |
| ४३३ | धुळे     | साक्री | Dahivel       | दहिवेल         |
| ४३४ | धुळे     | शिरपूर | Shirpur       | शिरपूर         |
| ४३५ | धुळे     | शिरपूर | Boradi        | बोराडी         |
| ४३६ | धुळे     | शिरपूर | Arthe         | अर्थ           |
| ४३७ | धुळे     | शिरपूर | Jawkhede      | जावखेडे        |
| ४३८ | धुळे     | शिरपूर | Holnanthe     | होलान्थे       |
| ४३९ | धुळे     | शिरपूर | Thalner       | थाळनेर         |
| ४४० | धुळे     | शिरपूर | Sangavi       | सांगवी         |
| ४४१ | धुळे     | धुळे   | Shirud        | शिरूड          |
| ४४२ | धुळे     | धुळे   | Borkund       | बोरकुंड        |
| ४४३ | धुळे     | साक्री | Sakari        | साक्री         |
| ४४४ | धुळे     | साक्री | Kasare        | कासारे         |
| ४४५ | नंदुरबार | नवापूर | Khandbara     | खांडबारा       |
| ४४६ | नंदुरबार | शहादा  | Sarangkheda   | सारंगखेडा      |
| ४४७ | नंदुरबार | शहादा  | Wadali        | वडाळी          |
| ४४८ | नंदुरबार | शहादा  | Mandana       | मंदाना         |
| ४४९ | नंदुरबार | शहादा  | Aslod         | असलोड          |
| ४५० | नंदुरबार | शहादा  | Shahada       | शहादा          |
| ४५१ | नंदुरबार | शहादा  | Mohide (T)    | मोहिदे (त)     |



|     |          |                  |             |              |
|-----|----------|------------------|-------------|--------------|
| ४५२ | नंदुरबार | शहादा            | Kalsadi     | कलसाडी       |
| ४५३ | नंदुरबार | शहादा            | Prakasha    | प्रकाशा      |
| ४५४ | नंदुरबार | शहादा            | Bramhanpuri | ब्राम्हणपुरी |
| ४५५ | नंदुरबार | शहादा            | Mhasawad    | म्हसावद      |
| ४५६ | नंदुरबार | तळोदा            | Borad       | बोराड        |
| ४५७ | नंदुरबार | तळोदा            | Somawal Bk  | सोमवाल बु.   |
| ४५८ | नंदुरबार | नवापूर           | Visarwadi   | विसरवाडी     |
| ४५९ | नांदेड   | हदगाव            | Nivgha      | निवघा        |
| ४६० | नांदेड   | हदगाव            | Pimparkhed  | पिंपरखेड     |
| ४६१ | नांदेड   | नांदेड           | Wajirabad   | वजिराबाद     |
| ४६२ | नांदेड   | नांदेड           | Tuppa       | तुप्पा       |
| ४६३ | नांदेड   | नांदेड           | Wasarani    | वासरानी      |
| ४६४ | नांदेड   | नांदेड           | Vishnupuri  | विष्णुपुरी   |
| ४६५ | नांदेड   | नांदेड           | Taroda Bk.  | तरोडा बु.    |
| ४६६ | नांदेड   | हिमायतनगर        | Sarsam      | सरसम         |
| ४६७ | नांदेड   | नायगाव (खैरगांव) | Kuntur      | कुंटूर       |
| ४६८ | नांदेड   | नायगाव (खैरगांव) | Naygaon     | नायगाव       |
| ४६९ | नांदेड   | कंधार            | Kandhar     | कंधार        |
| ४७० | नांदेड   | कंधार            | Kurula      | कुरुला       |
| ४७१ | नांदेड   | कंधार            | Fulwal      | फुलवल        |
| ४७२ | नांदेड   | कंधार            | Pethwadaj   | पेठवडज       |
| ४७३ | नांदेड   | कंधार            | Osmanagar   | उस्माननगर    |
| ४७४ | नांदेड   | कंधार            | Barul       | बारुल        |
| ४७५ | नांदेड   | मुखेड            | Mukhed      | मुखेड        |
| ४७६ | नांदेड   | मुखेड            | Jamb Bk.    | जांब बु.     |
| ४७७ | नांदेड   | मुखेड            | Mukramabad  | मुक्रमाबाद   |
| ४७८ | नांदेड   | लोहा             | Kapasi Bk.  | कापसी बु.    |
| ४७९ | नांदेड   | लोहा             | Kalamabar   | कलंबार       |
| ४८० | नांदेड   | देगलूर           | Hanegaon    | हणेगाव       |
| ४८१ | नांदेड   | लोहा             | Sonkhed     | सोनखेड       |
| ४८२ | नांदेड   | हिमायतनगर        | Javalgaon   | जवळगाव       |
| ४८३ | नांदेड   | नायगाव (खैरगांव) | Barbada     | बारबडा       |
| ४८४ | नागपूर   | सावनेर           | Kelvad      | केळवड        |
| ४८५ | नागपूर   | गेवराई           | Khapa       | खापा         |
| ४८६ | नागपूर   | मौदा             | Nimkheda    | निमखेडा      |

|     |        |          |                |              |
|-----|--------|----------|----------------|--------------|
| ४८७ | नागपूर | उमरेड    | Sirsi          | सिरसी        |
| ४८८ | नागपूर | नारखेड   | Mendhla        | मेंधला       |
| ४८९ | नागपूर | सावनेर   | Savner         | सावनेर       |
| ४९० | नागपूर | सावनेर   | Patansawangi   | पाटणसावंगी   |
| ४९१ | नागपूर | रामटेक   | Deolapar       | देवळापार     |
| ४९२ | नागपूर | मौदा     | Khat           | खाट          |
| ४९३ | नागपूर | काटोळ    | Yenwa          | येनवा        |
| ४९४ | नागपूर | कळमेश्वर | Mohpa          | मोहपा        |
| ४९५ | नाशिक  | नाशिक    | Nasik          | नाशिक        |
| ४९६ | नाशिक  | नाशिक    | Deolali        | देवळाली      |
| ४९७ | नाशिक  | नाशिक    | Satpur         | सातपूर       |
| ४९८ | नाशिक  | नाशिक    | Girnare        | गिरनारे      |
| ४९९ | नाशिक  | नाशिक    | Shinde         | शिंदे        |
| ५०० | नाशिक  | नाशिक    | Madsangavi     | माडसांगवी    |
| ५०१ | नाशिक  | नाशिक    | Makhmalabad    | मखमलाबाद     |
| ५०२ | नाशिक  | नाशिक    | Pathardi       | पाथर्डी      |
| ५०३ | नाशिक  | दिंडोरी  | Dindori        | दिंडोरी      |
| ५०४ | नाशिक  | दिंडोरी  | Mohadi         | मोहाडी       |
| ५०५ | नाशिक  | दिंडोरी  | Warkheda       | वरखेडा       |
| ५०६ | नाशिक  | निफाड    | Niphad         | निफाड        |
| ५०७ | नाशिक  | निफाड    | Pimpalgaon Bk. | पिंपळगाव बु. |
| ५०८ | नाशिक  | निफाड    | Ranwad         | रानवड        |
| ५०९ | नाशिक  | निफाड    | Lasalgaon      | लासलगाव      |
| ५१० | नाशिक  | निफाड    | Chandori       | चांदोरी      |
| ५११ | नाशिक  | निफाड    | Deogaon        | देवगाव       |
| ५१२ | नाशिक  | निफाड    | Saykheda       | सायखेडा      |
| ५१३ | नाशिक  | निफाड    | Ozar           | ओझर          |
| ५१४ | नाशिक  | निफाड    | Nandur (M)     | नांदूर (म)   |
| ५१५ | नाशिक  | चांदवड   | Chandwad       | चांदवड       |
| ५१६ | नाशिक  | चांदवड   | Raipur         | रायपूर       |
| ५१७ | नाशिक  | चांदवड   | Dighwad        | दिघवड        |
| ५१८ | नाशिक  | चांदवड   | Dugaon         | दुगाव        |
| ५१९ | नाशिक  | चांदवड   | Wadner bhairav | वडनेर भैरव   |
| ५२० | नाशिक  | चांदवड   | Wadali Bhoyi   | वडाळी भोई    |
| ५२१ | नाशिक  | नांदगाव  | Nandgaon       | नांदगाव      |

|     |       |         |             |             |
|-----|-------|---------|-------------|-------------|
| ५२२ | नाशिक | गेवराई  | Manmad      | मनमाड       |
| ५२३ | नाशिक | गेवराई  | Wehelgaon   | वेहेळगाव    |
| ५२४ | नाशिक | गेवराई  | Jategaon    | जातेगाव     |
| ५२५ | नाशिक | गेवराई  | Hisawal Bk. | हिसावळ बु.  |
| ५२६ | नाशिक | कळवण    | Kalwan      | कळवण        |
| ५२७ | नाशिक | कळवण    | Navibej     | नवीबेज      |
| ५२८ | नाशिक | कळवण    | Mokbhangi   | मोकभंगी     |
| ५२९ | नाशिक | कळवण    | Kanashi     | कनाशी       |
| ५३० | नाशिक | बागलाण  | Baglan      | बागलाण      |
| ५३१ | नाशिक | बागलाण  | Brahmangaon | ब्राह्मणगाव |
| ५३२ | नाशिक | बागलाण  | Nampur      | नामपूर      |
| ५३३ | नाशिक | बागलाण  | Jaikheda    | जायखेडा     |
| ५३४ | नाशिक | बागलाण  | Virgaon     | विरगाव      |
| ५३५ | नाशिक | बागलाण  | Dangsaudane | डांगसौदाणे  |
| ५३६ | नाशिक | बागलाण  | Mulher      | मुल्हेर     |
| ५३७ | नाशिक | बागलाण  | Taharabad   | ताहाराबाद   |
| ५३८ | नाशिक | देवळा   | Devala      | देवळा       |
| ५३९ | नाशिक | देवळा   | Lohner      | लोहनर       |
| ५४० | नाशिक | देवळा   | Umrane      | उमराणे      |
| ५४१ | नाशिक | कळवण    | Abhona      | अभोना       |
| ५४२ | परभणी | परभणी   | Pedgaon     | पेडगाव      |
| ५४३ | परभणी | परभणी   | Jamb        | जांब        |
| ५४४ | परभणी | परभणी   | Zari        | जरी         |
| ५४५ | परभणी | परभणी   | Singnapur   | सिंगनापूर   |
| ५४६ | परभणी | परभणी   | Daithana    | दैठणा       |
| ५४७ | परभणी | परभणी   | Pingali     | पिंगळी      |
| ५४८ | परभणी | पुर्णा  | Tadakalas   | तडकलस       |
| ५४९ | परभणी | पुर्णा  | Limala      | लिमाला      |
| ५५० | परभणी | पुर्णा  | Kanteshwar  | कांतेश्वर   |
| ५५१ | परभणी | पुर्णा  | Chudawa     | चुडावा      |
| ५५२ | परभणी | पालम    | Palam       | पालम        |
| ५५३ | परभणी | पालम    | Chatori     | चाटोरी      |
| ५५४ | परभणी | पालम    | Banwas      | बनवास       |
| ५५५ | परभणी | गंगाखेड | Gangakhed   | गंगाखेड     |
| ५५६ | परभणी | गंगाखेड | Mahatpuri   | महतपुरी     |

|     |       |         |                |               |
|-----|-------|---------|----------------|---------------|
| ५५७ | परभणी | गंगाखेड | Makhani        | माखणी         |
| ५५८ | परभणी | गंगाखेड | Rani Sawargaon | राणी सावरगाव  |
| ५५९ | परभणी | सोनपेठ  | Sonpeth        | सोनपेठ        |
| ५६० | परभणी | सोनपेठ  | Awalgaon       | आवलगाव        |
| ५६१ | परभणी | पाथरी   | Pathri         | पाथरी         |
| ५६२ | परभणी | पाथरी   | Babalgaon      | बाबलगाव       |
| ५६३ | परभणी | पाथरी   | Hadgaon        | हदगाव         |
| ५६४ | परभणी | मानवत   | Manwat         | मानवत         |
| ५६५ | परभणी | मानवत   | Kekarjawala    | केकरजावाला    |
| ५६६ | परभणी | मानवत   | Kolha          | कोल्हा        |
| ५६७ | परभणी | सेलू    | Selu           | सेलू          |
| ५६८ | परभणी | सेलू    | Deulgaon Gat   | देऊळगाव गट    |
| ५६९ | परभणी | सेलू    | Walur          | वालूर         |
| ५७० | परभणी | सेलू    | Kupta          | कुप्ता        |
| ५७१ | परभणी | सेलू    | Chikalthana    | चिकलठाणा      |
| ५७२ | परभणी | जितूर   | Jintur         | जितूर         |
| ५७३ | परभणी | जितूर   | Sangawi Mha.   | सांगवी म्हा.  |
| ५७४ | परभणी | जितूर   | Bamani         | बामणी         |
| ५७५ | परभणी | जितूर   | Bori           | बोरी          |
| ५७६ | परभणी | जितूर   | Adgaon         | आडगाव         |
| ५७७ | परभणी | जितूर   | Charthana      | चारठाणा       |
| ५७८ | परभणी | परभणी   | Parbhani       | परभणी         |
| ५७९ | परभणी | परभणी   | Parbhani Rural | परभणी ग्रामीण |
| ५८० | परभणी | पुर्णा  | Purna          | पुर्णा        |
| ५८१ | पुणे  | हवेली   | Kothrud        | कोथरुड        |
| ५८२ | पुणे  | हवेली   | Khadkwasla     | खडकवासला      |
| ५८३ | पुणे  | हवेली   | Theur          | थेऊर          |
| ५८४ | पुणे  | हवेली   | Urulikanchan   | उरळीकांचन     |
| ५८५ | पुणे  | हवेली   | Khed shivapur  | खेड शिवापूर   |
| ५८६ | पुणे  | हवेली   | Bhosari        | भोसरी         |
| ५८७ | पुणे  | हवेली   | Chinchwad      | चिंचवड        |
| ५८८ | पुणे  | हवेली   | Kalas          | कलस           |
| ५८९ | पुणे  | हवेली   | Hadapsar       | हडपसर         |
| ५९० | पुणे  | हवेली   | Wagholi        | वाघोली        |
| ५९१ | पुणे  | पुणे    | Pune           | पुणे          |

|     |      |         |                   |                  |
|-----|------|---------|-------------------|------------------|
| ५९२ | पुणे | जुन्नर  | Junnar            | जुन्नर           |
| ५९३ | पुणे | जुन्नर  | Narayangaon       | नारायणगाव        |
| ५९४ | पुणे | जुन्नर  | Wadgaon anand     | वडगाव आनंद       |
| ५९५ | पुणे | जुन्नर  | Nimulgaon sawa    | निमुलगाव साव     |
| ५९६ | पुणे | जुन्नर  | Belha             | बेल्हा           |
| ५९७ | पुणे | जुन्नर  | Otur              | ओतूर             |
| ५९८ | पुणे | खेड     | Rajgurunagar      | राजगुरुनगर       |
| ५९९ | पुणे | खेड     | Palet             | पाईट             |
| ६०० | पुणे | खेड     | Chakan            | चाकण             |
| ६०१ | पुणे | खेड     | Alandi            | आळंदी            |
| ६०२ | पुणे | खेड     | Pimpalgaon t.Khed | पिंपळगाव ता. खेड |
| ६०३ | पुणे | खेड     | Kanhersar         | कन्हेरसर         |
| ६०४ | पुणे | खेड     | Kadus             | कडूस             |
| ६०५ | पुणे | आंबेगाव | Ghodegaon         | घोडेगाव          |
| ६०६ | पुणे | आंबेगाव | Kalmb             | कळंब             |
| ६०७ | पुणे | आंबेगाव | Pargaon           | पारगाव           |
| ६०८ | पुणे | आंबेगाव | Manchar           | मंचर             |
| ६०९ | पुणे | भोर     | Kikwi             | किकवी            |
| ६१० | पुणे | भोर     | Welu              | वेलू             |
| ६११ | पुणे | भोर     | Sangamner         | संगमनेर          |
| ६१२ | पुणे | जुन्नर  | Aaptale           | आपटाले           |
| ६१३ | पुणे | खेड     | Wada              | वाडा             |
| ६१४ | पुणे | भोर     | Bhor              | भोर              |
| ६१५ | पुणे | मावळ    | Talegaon Dabhade  | तळेगाव दाभाडे    |
| ६१६ | बीड  | बीड     | Pali              | पाली             |
| ६१७ | बीड  | बीड     | Mhalasjawala      | म्हाळसजवळा       |
| ६१८ | बीड  | बीड     | Nalawandi         | नाळवंडी          |
| ६१९ | बीड  | बीड     | Rajuri (N)        | राजुरी (न)       |
| ६२० | बीड  | बीड     | Pimpalner         | पिंपळनेर         |
| ६२१ | बीड  | बीड     | Pendgaon          | पेंडगाव          |
| ६२२ | बीड  | बीड     | Manjarsumbha      | मांजरसुंबा       |
| ६२३ | बीड  | बीड     | Chausala          | चौसाळा           |
| ६२४ | बीड  | बीड     | Neknur            | नेकनूर           |
| ६२५ | बीड  | बीड     | Limbaganesh       | लिंबागणेश        |
| ६२६ | बीड  | पातोदा  | Patoda            | पातोदा           |

|     |     |             |                |               |
|-----|-----|-------------|----------------|---------------|
| ६२७ | बीड | पातोदा      | Daskhed        | दासखेड        |
| ६२८ | बीड | पातोदा      | Therla         | थेरला         |
| ६२९ | बीड | पातोदा      | Amalner        | अमळनेर        |
| ६३० | बीड | आष्टी       | Aashti         | आष्टी         |
| ६३१ | बीड | आष्टी       | Kada           | कडा           |
| ६३२ | बीड | आष्टी       | Takalsingh     | टाकळसिंग      |
| ६३३ | बीड | आष्टी       | Dawalawadgaon  | दवळवडगाव      |
| ६३४ | बीड | आष्टी       | Dhamangaon     | धामणगाव       |
| ६३५ | बीड | आष्टी       | Dhanora        | धानोरा        |
| ६३६ | बीड | आष्टी       | Pimpala        | पिंपळा        |
| ६३७ | बीड | शिरूर कासार | Shirur kasar   | शिरूर कासार   |
| ६३८ | बीड | शिरूर कासार | Raymoh         | रायमोह        |
| ६३९ | बीड | शिरूर कासार | Tintarwani     | तितरवणी       |
| ६४० | बीड | गेवराई      | Georai         | गेवराई        |
| ६४१ | बीड | गेवराई      | Madalmohi      | मादळमोही      |
| ६४२ | बीड | गेवराई      | Jategaon       | जातेगाव       |
| ६४३ | बीड | गेवराई      | Pachegaon      | पाचेगाव       |
| ६४४ | बीड | गेवराई      | Dhondrai       | धोंडराई       |
| ६४५ | बीड | गेवराई      | Umapur         | उमापूर        |
| ६४६ | बीड | गेवराई      | Chakalamba     | चकलंबा        |
| ६४७ | बीड | गेवराई      | Sirasdevi      | सिरसदेवी      |
| ६४८ | बीड | गेवराई      | Rewaki         | रेवकी         |
| ६४९ | बीड | गेवराई      | Talwada        | तलवाडा        |
| ६५० | बीड | माजलगाव     | Majalgaon      | माजलगाव       |
| ६५१ | बीड | माजलगाव     | Gangamasala    | गंगामसला      |
| ६५२ | बीड | माजलगाव     | Kittiadgaon    | किट्टीआडगाव   |
| ६५३ | बीड | माजलगाव     | Talkhed        | तालखेड        |
| ६५४ | बीड | माजलगाव     | Nitrud         | नायट्रुड      |
| ६५५ | बीड | माजलगाव     | Didrud         | दिद्रुड       |
| ६५६ | बीड | केज         | Kej            | केज           |
| ६५७ | बीड | केज         | Usuf wadgaon   | ईसूफ वडगाव    |
| ६५८ | बीड | केज         | Hnumant pimpri | हनुमंत पिंपरी |
| ६५९ | बीड | केज         | Hol            | होल           |
| ६६० | बीड | केज         | Wida           | विडा          |
| ६६१ | बीड | केज         | Bansarola      | बनसारोळा      |

|     |         |              |                  |                 |
|-----|---------|--------------|------------------|-----------------|
| ६६२ | बीड     | परळी         | Parli            | परळी            |
| ६६३ | बीड     | परळी         | Dharmapuri       | धर्मपुरी        |
| ६६४ | बीड     | परळी         | Nagapur          | नागापूर         |
| ६६५ | बीड     | परळी         | Sirsala          | सिरसाळा         |
| ६६६ | बीड     | परळी         | Pimpalgaon gade  | पिंपळगाव गाडे   |
| ६६७ | बीड     | बीड          | Beed             | बीड             |
| ६६८ | बीड     | केज          | Nandurghat       | नांदुरघाट       |
| ६६९ | बुलडाणा | चिखली        | Amadapur         | अमदापूर         |
| ६७० | बुलडाणा | चिखली        | Undri            | उंद्री          |
| ६७१ | बुलडाणा | चिखली        | Eklara           | एकलारा          |
| ६७२ | बुलडाणा | चिखली        | Kolara           | कोलारा          |
| ६७३ | बुलडाणा | चिखली        | Mera Kh.         | मेरा खु.        |
| ६७४ | बुलडाणा | चिखली        | Ghodap           | घोडप            |
| ६७५ | बुलडाणा | चिखली        | Peth             | पेट             |
| ६७६ | बुलडाणा | चिखली        | Shelgaon Atol    | शेलगाव अटोल     |
| ६७७ | बुलडाणा | चिखली        | Chandai          | चांदई           |
| ६७८ | बुलडाणा | देऊळगाव      | Deulgaon R.      | देऊळगाव आर.     |
| ६७९ | बुलडाणा | देऊळगाव      | Deulgaon M.      | देऊळगाव म.      |
| ६८० | बुलडाणा | देऊळगाव      | Tuljapur         | तुळजापूर        |
| ६८१ | बुलडाणा | देऊळगाव      | Mehuna Raja      | मेहुणा राजा     |
| ६८२ | बुलडाणा | देऊळगाव      | Andera           | अंदेरा          |
| ६८३ | बुलडाणा | मेहकर        | Mehkar           | मेहकर           |
| ६८४ | बुलडाणा | मेहकर        | Janephal         | जानेफळ          |
| ६८५ | बुलडाणा | मेहकर        | Hiwara Ashram    | हिवरा आश्रम     |
| ६८६ | बुलडाणा | मेहकर        | Dongaon          | डोणगाव          |
| ६८७ | बुलडाणा | मेहकर        | Deulgaon Mali    | देऊळगाव माळी    |
| ६८८ | बुलडाणा | मेहकर        | Warwand          | वरवंड           |
| ६८९ | बुलडाणा | मेहकर        | Loni Gawali      | लोणी गवळी       |
| ६९० | बुलडाणा | मेहकर        | Anjani Bk.       | अंजनी बु.       |
| ६९१ | बुलडाणा | मेहकर        | Naygaon Dattapur | नायगाव दत्तापूर |
| ६९२ | बुलडाणा | शिंदखेड राजा | Shindkhed R.     | शिंदखेड राजा    |
| ६९३ | बुलडाणा | शिंदखेड राजा | Kingaon Raja     | किनगाव राजा     |
| ६९४ | बुलडाणा | शिंदखेड राजा | Malkapur Panga   | मलकापूर पांगा   |
| ६९५ | बुलडाणा | शिंदखेड राजा | Dusarbeed        | दुसरबीड         |
| ६९६ | बुलडाणा | शिंदखेड राजा | Sonoshi          | सोनोशी          |

|     |         |              |                 |               |
|-----|---------|--------------|-----------------|---------------|
| ६९७ | बुलडाणा | शिंदखेड राजा | Shendurjan      | शेंदुरजन      |
| ६९८ | बुलडाणा | शिंदखेड राजा | Sa. Kherda      | सा. खेर्डा    |
| ६९९ | बुलडाणा | मलकापूर      | Jambhul Dhaba   | जांभूळ धाबा   |
| ७०० | बुलडाणा | मोताळा       | Motala          | मोताळा        |
| ७०१ | बुलडाणा | मोताळा       | Borakhedi       | बोराखेडी      |
| ७०२ | बुलडाणा | मोताळा       | Dhamangaon Bade | धामणगाव बडे   |
| ७०३ | बुलडाणा | मोताळा       | Pimpri Gawali   | पिंपरी गवळी   |
| ७०४ | बुलडाणा | मोताळा       | Rohinkhed       | रोहिणखेड      |
| ७०५ | बुलडाणा | मोताळा       | Pimpalgaon Devi | पिंपळगाव देवी |
| ७०६ | बुलडाणा | मोताळा       | Shelapur Bk.    | शेलापूर बु.   |
| ७०७ | बुलडाणा | नांदुरा      | Nandura         | नांदुरा       |
| ७०८ | बुलडाणा | नांदुरा      | Wadner          | वडनेर         |
| ७०९ | बुलडाणा | नांदुरा      | Shemba          | शेंबा         |
| ७१० | बुलडाणा | नांदुरा      | Nimgaon         | निमगाव        |
| ७११ | बुलडाणा | नांदुरा      | Chandurbiswa    | चांदुरबिस्वा  |
| ७१२ | बुलडाणा | नांदुरा      | Mhalungi        | म्हाळुंगी     |
| ७१३ | बुलडाणा | खामगाव       | Khamgaon        | खामगाव        |
| ७१४ | बुलडाणा | खामगाव       | Pi. Raja        | पाई. राजा     |
| ७१५ | बुलडाणा | खामगाव       | Lakhanwada      | लखनवाडा       |
| ७१६ | बुलडाणा | खामगाव       | Hiwkhed         | हिवखेड        |
| ७१७ | बुलडाणा | खामगाव       | Kalegaon        | काळेगाव       |
| ७१८ | बुलडाणा | खामगाव       | Aawar           | आवर           |
| ७१९ | बुलडाणा | खामगाव       | Atali           | अटाली         |
| ७२० | बुलडाणा | खामगाव       | Palashi Bk      | पळशी बु.      |
| ७२१ | बुलडाणा | खामगाव       | Adgaon          | आडगाव         |
| ७२२ | बुलडाणा | खामगाव       | Wazar           | वाझर          |
| ७२३ | बुलडाणा | खामगाव       | Parkhed         | पार्केड       |
| ७२४ | बुलडाणा | शेगाव        | Matargaon       | माटरगाव       |
| ७२५ | बुलडाणा | शेगाव        | Jalamb          | जलंब          |
| ७२६ | बुलडाणा | शेगाव        | Jawala Bk.      | जावला बु.     |
| ७२७ | बुलडाणा | शेगाव        | Manasgaon       | मानसगाव       |
| ७२८ | बुलडाणा | जळगाव जामोद  | Jamod           | जामोद         |
| ७२९ | बुलडाणा | जळगाव जामोद  | Pi. Kale        | पाई. काळे     |
| ७३० | बुलडाणा | जळगाव जामोद  | Wadshingi       | वडशिंंगी      |
| ७३१ | बुलडाणा | जळगाव जामोद  | Asalgaon        | आसलगाव        |



|     |         |             |                |              |
|-----|---------|-------------|----------------|--------------|
| ७३२ | बुलडाणा | संग्रामपूर  | Sangrampur     | संग्रामपूर   |
| ७३३ | बुलडाणा | संग्रामपूर  | Sonala         | सोनाळा       |
| ७३४ | बुलडाणा | संग्रामपूर  | Bawanbir       | बावनबीर      |
| ७३५ | बुलडाणा | संग्रामपूर  | Paturda        | पातुर्डा     |
| ७३६ | बुलडाणा | संग्रामपूर  | Kauthal        | कौथल         |
| ७३७ | बुलडाणा | चिखली       | Chikhali       | चिखली        |
| ७३८ | बुलडाणा | चिखली       | Hatani         | हातानी       |
| ७३९ | बुलडाणा | मलकापूर     | Datala         | दाताळा       |
| ७४० | बुलडाणा | मलकापूर     | Dharangaon     | धरणगाव       |
| ७४१ | बुलडाणा | जळगाव जामोद | Jalgaon        | जळगाव        |
| ७४२ | भंडारा  | लाखणी       | Pimpalgaon     | पिंपळगाव     |
| ७४३ | यवतमाळ  | राळेगाव     | Zadgaon        | झाडगाव       |
| ७४४ | यवतमाळ  | दारव्हा     | Darvha         | दारव्हा      |
| ७४५ | यवतमाळ  | दारव्हा     | Chikhali       | चिखली        |
| ७४६ | यवतमाळ  | दारव्हा     | Bori Kh.       | बोरी खु.     |
| ७४७ | यवतमाळ  | नेर         | Shirajgaon     | शिराजगाव     |
| ७४८ | यवतमाळ  | नेर         | Mozar          | मोझर         |
| ७४९ | यवतमाळ  | पुसद        | Bramhangaon    | ब्राम्हणगाव  |
| ७५० | यवतमाळ  | पुसद        | Warud          | वरुड         |
| ७५१ | यवतमाळ  | बाभळगाव     | Veni           | वेणी         |
| ७५२ | यवतमाळ  | दारव्हा     | Mangkinhi      | मांगकिन्ही   |
| ७५३ | यवतमाळ  | बाभूळगाव    | Gharphal       | घरफल         |
| ७५४ | यवतमाळ  | बाभूळगाव    | Pahur          | पहूर         |
| ७५५ | यवतमाळ  | पुसद        | Khandala       | खंडाळा       |
| ७५६ | यवतमाळ  | उमरखेड      | Bitargaon Bk.  | बीटरगाव बु.  |
| ७५७ | यवतमाळ  | लोहा        | Loha           | लोहा         |
| ७५८ | यवतमाळ  | पुसद        | Gaul Kh.       | गउळ खु.      |
| ७५९ | यवतमाळ  | पुसद        | Shembal Pimpri | शेंबळ पिंपरी |
| ७६० | लातूर   | लातूर       | Latur          | लातूर        |
| ७६१ | लातूर   | लातूर       | Babhalgaon     | बाभळगाव      |
| ७६२ | लातूर   | लातूर       | Harangul Bk.   | हरंगुल बु.   |
| ७६३ | लातूर   | लातूर       | Kasarkheda     | कासारखेडा    |
| ७६४ | लातूर   | लातूर       | Murud          | मुरुड        |
| ७६५ | लातूर   | लातूर       | Gategaon       | जातेगाव      |
| ७६६ | लातूर   | लातूर       | Tandulaja      | तांदुळजा     |

|     |       |              |                 |              |
|-----|-------|--------------|-----------------|--------------|
| ७६७ | लातूर | लातूर        | Chincholi Bk.   | चिंचोली बु.  |
| ७६८ | लातूर | औसा          | Ausa            | औसा          |
| ७६९ | लातूर | औसा          | Lamajana        | लामाजना      |
| ७७० | लातूर | औसा          | Matola          | माटोला       |
| ७७१ | लातूर | औसा          | Bhada           | भादा         |
| ७७२ | लातूर | औसा          | Belkund         | बेलकुंड      |
| ७७३ | लातूर | औसा          | Kini Thot       | किनी थोट     |
| ७७४ | लातूर | औसा          | Killari         | किल्लारी     |
| ७७५ | लातूर | निलंगा       | Nilanga         | निलंगा       |
| ७७६ | लातूर | निलंगा       | Panchincholi    | पंचंचोली     |
| ७७७ | लातूर | निलंगा       | Nitur           | नितुर        |
| ७७८ | लातूर | निलंगा       | Aurad Shahajani | औरद शहाजानी  |
| ७७९ | लातूर | निलंगा       | Kasarbalkunda   | कासारबलकुंडा |
| ७८० | लातूर | निलंगा       | Ambulaga Bk.    | अंबुलगा बु.  |
| ७८१ | लातूर | निलंगा       | Madansuri       | मदनसुरी      |
| ७८२ | लातूर | निलंगा       | Kasarshirsi     | कासारशिरसी   |
| ७८३ | लातूर | श्री.अनंतपाल | Shi. Anantapal  | शि. अनंतपाल  |
| ७८४ | लातूर | श्री.अनंतपाल | Sakol           | साकोळ        |
| ७८५ | लातूर | श्री.अनंतपाल | Hisamabad       | हिसमाबाद     |
| ७८६ | लातूर | उदगीर        | Wadhavna        | वधवना        |
| ७८७ | लातूर | उदगीर        | Nalgir          | नलगीर        |
| ७८८ | लातूर | उदगीर        | Her             | तिची         |
| ७८९ | लातूर | उदगीर        | Devarjan        | देवर्जन      |
| ७९० | लातूर | जळकोट        | Jalkot          | जळकोट        |
| ७९१ | लातूर | जळकोट        | Ghonasi         | घोणासी       |
| ७९२ | लातूर | देवणी        | Dewani          | दिवाणी       |
| ७९३ | लातूर | देवणी        | Walandi         | वलांडी       |
| ७९४ | लातूर | चाकूर        | Chakur          | चाकूर        |
| ७९५ | लातूर | चाकूर        | Nalegaon        | नालेगाव      |
| ७९६ | लातूर | चाकूर        | Wadval          | वडवळ         |
| ७९७ | लातूर | चाकूर        | Shelgaon        | शेलगाव       |
| ७९८ | लातूर | चाकूर        | Zari Bk.        | जरी बु.      |
| ७९९ | लातूर | अहमदपूर      | Ahemadpur       | अहमदपूर      |
| ८०० | लातूर | अहमदपूर      | Khandali        | खंडाळी       |
| ८०१ | लातूर | अहमदपूर      | Kingaon         | किनगाव       |

|     |       |           |                  |                |
|-----|-------|-----------|------------------|----------------|
| ८०२ | लातूर | अहमदपूर   | Andhori          | अंधोरी         |
| ८०३ | लातूर | अहमदपूर   | Shi. Tajband     | शि. ताजबंद     |
| ८०४ | लातूर | अहमदपूर   | Hadolati         | हाडोलाती       |
| ८०५ | लातूर | उदगीर     | Udgir            | उदगीर          |
| ८०६ | वर्धा | आर्वी     | Aarvi            | आर्वी          |
| ८०७ | वर्धा | आर्वी     | Wathoda          | वाठोडा         |
| ८०८ | वर्धा | आर्वी     | Virul            | विरुल          |
| ८०९ | वर्धा | आष्टी     | Aashti           | आष्टी          |
| ८१० | वर्धा | कारंजा    | Karanja          | कारंजा         |
| ८११ | वर्धा | देवळी     | Vijaygopal       | विजयगोपाळ      |
| ८१२ | वर्धा | आष्टी     | Talegaon         | तळेगाव         |
| ८१३ | वर्धा | आष्टी     | Sahur            | साहूर          |
| ८१४ | वर्धा | कारंजा    | Thanegaon        | ठाणेगाव        |
| ८१५ | वर्धा | समुद्रपूर | Samudrapur       | समुद्रपूर      |
| ८१६ | वर्धा | समुद्रपूर | Jam              | जाम            |
| ८१७ | वर्धा | सेलू      | Sindi            | सिंधी          |
| ८१८ | वाशिम | वाशिम     | Washim           | वाशिम          |
| ८१९ | वाशिम | वाशिम     | Pardi Takmor     | पार्डी टकमोर   |
| ८२० | वाशिम | वाशिम     | Ansing           | अनसिंग         |
| ८२१ | वाशिम | वाशिम     | Rajgaon          | राजगाव         |
| ८२२ | वाशिम | वाशिम     | Nagthana         | नागठाणा        |
| ८२३ | वाशिम | वाशिम     | Warla            | वारला          |
| ८२४ | वाशिम | वाशिम     | Kekatumara       | केकतुम्हारा    |
| ८२५ | वाशिम | वाशिम     | Kondhala Zambare | कोंढाळा झांबरे |
| ८२६ | वाशिम | वाशिम     | Pardi Aasara     | पार्डी आसरा    |
| ८२७ | वाशिम | रीसोड     | Risod            | रिसोड          |
| ८२८ | वाशिम | रीसोड     | Bhar Jahangir    | भर जहांगीर     |
| ८२९ | वाशिम | रीसोड     | Mop              | मोप            |
| ८३० | वाशिम | रीसोड     | Wakad            | वाकड           |
| ८३१ | वाशिम | रीसोड     | Gowardhan        | गोवर्धन        |
| ८३२ | वाशिम | रीसोड     | Rithad           | रिठाड          |
| ८३३ | वाशिम | रीसोड     | Kawatha Kh.      | कवठा खु.       |
| ८३४ | वाशिम | मालेगाव   | Mungala          | मुंगळा         |
| ८३५ | वाशिम | मालेगाव   | Karanji          | करंजी          |
| ८३६ | वाशिम | मालेगाव   | Jaulaka          | जौलाका         |

|     |        |             |                 |             |
|-----|--------|-------------|-----------------|-------------|
| ८३७ | वाशिम  | मंगळूरपीर   | Shelu Kh.       | शेलू खु.    |
| ८३८ | वाशिम  | मंगळूरपीर   | Dhanora Kh.     | धानोरा खु.  |
| ८३९ | वाशिम  | मनोरा       | Manora          | मानोरा      |
| ८४० | वाशिम  | मनोरा       | Kupata          | कुपाटा      |
| ८४१ | वाशिम  | मनोरा       | Shendurjana     | शेंदुरजना   |
| ८४२ | वाशिम  | मनोरा       | Giroli          | गिरोली      |
| ८४३ | वाशिम  | मनोरा       | Umari Bk.       | उमरी बु.    |
| ८४४ | वाशिम  | कारंजा      | Karanja         | कारंजा      |
| ८४५ | वाशिम  | कारंजा      | Ubarda Bajar    | उबरडा बाजार |
| ८४६ | वाशिम  | कारंजा      | Kamargaon       | कामरगाव     |
| ८४७ | वाशिम  | कारंजा      | Kherda Bk.      | खेर्डा बु.  |
| ८४८ | वाशिम  | कारंजा      | Yeota           | येवटा       |
| ८४९ | वाशिम  | मालेगाव     | Malegaon        | मालेगाव     |
| ८५० | वाशिम  | मालेगाव     | Shirpur         | शिरपूर      |
| ८५१ | वाशिम  | मालेगाव     | Kinhiraja       | किन्हीराजा  |
| ८५२ | वाशिम  | मालेगाव     | Medshi          | मेडशी       |
| ८५३ | वाशिम  | मालेगाव     | Chandas         | चंदस        |
| ८५४ | वाशिम  | मंगळूरपीर   | Aasegaon-2      | आसेगाव-२    |
| ८५५ | वाशिम  | मंगळूरपीर   | Poti            | पोटी        |
| ८५६ | सांगली | कवठेमहांकाळ | Dhalgaon        | धालगाव      |
| ८५७ | सांगली | कवठेमहांकाळ | Deshing         | देशिंग      |
| ८५८ | सांगली | कवठेमहांकाळ | Kuchi           | कुची        |
| ८५९ | सांगली | कवठेमहांकाळ | Kawathemahankal | कवठेमहांकाळ |
| ८६० | सांगली | कवठेमहांकाळ | Hingangaon      | हिंगणगाव    |
| ८६१ | सांगली | वाळवा       | Valva           | वाळवा       |
| ८६२ | सांगली | वाळवा       | Koregaon        | कोरेगाव     |
| ८६३ | सांगली | वाळवा       | Kurlap          | कुर्लाप     |
| ८६४ | सांगली | वाळवा       | Tandulwadi      | तांदुळवाडी  |
| ८६५ | सांगली | वाळवा       | Takari          | टाकरी       |
| ८६६ | सांगली | वाळवा       | Peth            | पेठ         |
| ८६७ | सांगली | वाळवा       | Kasegaon        | कासेगाव     |
| ८६८ | सांगली | वाळवा       | Bahe            | बहे         |
| ८६९ | सांगली | वाळवा       | Aashta          | आष्टा       |
| ८७० | सांगली | वाळवा       | Islampur        | इस्लामपूर   |
| ८७१ | सांगली | वाळवा       | Kameri          | कामेरी      |

|     |        |        |            |           |
|-----|--------|--------|------------|-----------|
| ८७२ | सांगली | जत     | Sankh      | संख       |
| ८७३ | सांगली | जत     | Madgyal    | माडग्याल  |
| ८७४ | सांगली | जत     | Jat        | जत        |
| ८७५ | सांगली | जत     | Muchundi   | मुचुंडी   |
| ८७६ | सांगली | जत     | Daflapur   | डफळापूर   |
| ८७७ | सांगली | जत     | Kumbhari   | कुंभारी   |
| ८७८ | सांगली | जत     | Umadi      | उमदी      |
| ८७९ | सांगली | जत     | Shegaon    | शेगाव     |
| ८८० | सांगली | तासगाव | Manjarde   | मांजर्डे  |
| ८८१ | सांगली | तासगाव | Visapur    | विसापूर   |
| ८८२ | सांगली | तासगाव | Yelavi     | येळवी     |
| ८८३ | सांगली | तासगाव | Manerajuri | मणेराजुरी |
| ८८४ | सांगली | तासगाव | Savalaj    | सावलज     |
| ८८५ | सांगली | तासगाव | Tasgaon    | तासगाव    |
| ८८६ | सांगली | पलूस   | Kundal     | कुंडल     |
| ८८७ | सांगली | पलूस   | Palus      | पलूस      |
| ८८८ | सांगली | आटपाडी | Diganchi   | दिगंची    |
| ८८९ | सांगली | आटपाडी | Kharsundi  | खरसुंडी   |
| ८९० | सांगली | आटपाडी | Atpadi     | आटपाडी    |
| ८९१ | सांगली | पलूस   | Bhilwadi   | भिलवडी    |
| ८९२ | सांगली | पलूस   | Ankalkhop  | अंकलखोप   |
| ८९३ | सातारा | सातारा | Satara     | सातारा    |
| ८९४ | सातारा | पाथरी  | Khed       | खेड       |
| ८९५ | सातारा | पाथरी  | Varye      | वऱ्हे     |
| ८९६ | सातारा | पाथरी  | Kaner      | कणेर      |
| ८९७ | सातारा | पाथरी  | Shendre    | शेंद्रे   |
| ८९८ | सातारा | पाथरी  | Nagthane   | नागठाणे   |
| ८९९ | सातारा | पाथरी  | Ambawade   | आंबवडे    |
| ९०० | सातारा | पाथरी  | Waduth     | वडूज      |
| ९०१ | सातारा | पाथरी  | Tasgaon    | तासगाव    |
| ९०२ | सातारा | पाथरी  | Apshinge   | आपशिंगे   |
| ९०३ | सातारा | जावळी  | Anewadi    | आनेवाडी   |
| ९०४ | सातारा | जावळी  | Kudal      | कुडाळ     |
| ९०५ | सातारा | पाटण   | Dhebewadi  | ढेबेवाडी  |
| ९०६ | सातारा | पाटण   | Chaphal    | चाफळ      |

|     |        |         |                |               |
|-----|--------|---------|----------------|---------------|
| ९०७ | सातारा | पाटण    | Tarale         | तराळे         |
| ९०८ | सातारा | पाटण    | Malharpeth     | मल्हारपेठ     |
| ९०९ | सातारा | पाटण    | Talmawale      | ताळमावळे      |
| ९१० | सातारा | पाटण    | Kuthare        | कुठारे        |
| ९११ | सातारा | कराड    | Karad          | कराड          |
| ९१२ | सातारा | कराड    | Umbraj         | उंब्रज        |
| ९१३ | सातारा | कराड    | Indoli         | इंदोली        |
| ९१४ | सातारा | कराड    | Supane         | सुपाने        |
| ९१५ | सातारा | कराड    | Masur          | मसूर          |
| ९१६ | सातारा | कराड    | Kawathe        | कवठे          |
| ९१७ | सातारा | कराड    | Koparde-Haveli | कोपर्डे-हवेली |
| ९१८ | सातारा | कराड    | Saidapur       | सैदापूर       |
| ९१९ | सातारा | कराड    | Shenoli        | शेणोली        |
| ९२० | सातारा | कराड    | Kole           | कोळे          |
| ९२१ | सातारा | कराड    | Undale         | उंडाले        |
| ९२२ | सातारा | कराड    | Kale           | काळे          |
| ९२३ | सातारा | कराड    | Malkapur       | मलकापूर       |
| ९२४ | सातारा | कोरेगाव | Koregaon       | कोरेगाव       |
| ९२५ | सातारा | कोरेगाव | Kumathe        | कुमठे         |
| ९२६ | सातारा | कोरेगाव | Rahimatpur     | रहिमतपूर      |
| ९२७ | सातारा | कोरेगाव | Shirambe       | शिरंबे        |
| ९२८ | सातारा | कोरेगाव | Wathar Stn     | वठार स्था.    |
| ९२९ | सातारा | कोरेगाव | Wathar Kiroli  | वठार किरोली   |
| ९३० | सातारा | कोरेगाव | Pimpode Bk     | पिंपोडे बु.   |
| ९३१ | सातारा | कोरेगाव | Satara Rd      | सातारा रोड    |
| ९३२ | सातारा | कोरेगाव | Kinai          | किनई          |
| ९३३ | सातारा | खटाव    | Khataav        | खटाव          |
| ९३४ | सातारा | खटाव    | Aundh          | औंध           |
| ९३५ | सातारा | खटाव    | Pusegaon       | पुसेगाव       |
| ९३६ | सातारा | खटाव    | Budha          | बुधा          |
| ९३७ | सातारा | खटाव    | Waduj          | वडूज          |
| ९३८ | सातारा | खटाव    | Pusesavali     | पुसेसावळी     |
| ९३९ | सातारा | खटाव    | Mayani         | मायणी         |
| ९४० | सातारा | खटाव    | Nimsod         | निमसोड        |
| ९४१ | सातारा | खटाव    | Katarkhatav    | कातरखटाव      |

|     |         |                |              |             |
|-----|---------|----------------|--------------|-------------|
| ९४२ | सातारा  | माण            | Dahiwadi     | दहिवाडी     |
| ९४३ | सातारा  | माण            | Malwadi      | माळवाडी     |
| ९४४ | सातारा  | माण            | Gondawale Bk | गोंदवळे बु. |
| ९४५ | सातारा  | माण            | Kukudwad     | कुकुडवाड    |
| ९४६ | सातारा  | माण            | Mhaswad      | म्हसवड      |
| ९४७ | सातारा  | माण            | Mardi        | मार्डी      |
| ९४८ | सातारा  | माण            | Shinganapur  | शििंगणापूर  |
| ९४९ | सातारा  | फलटण           | Phaltan      | फलटण        |
| ९५० | सातारा  | फलटण           | Asu          | आसू         |
| ९५१ | सातारा  | फलटण           | Hol          | होल         |
| ९५२ | सातारा  | फलटण           | Girawi       | गिरवी       |
| ९५३ | सातारा  | फलटण           | Adarki BK    | आदकी बु.    |
| ९५४ | सातारा  | फलटण           | Wathar (Ni)  | वाठार (नि)  |
| ९५५ | सातारा  | फलटण           | Barad        | बरड         |
| ९५६ | सातारा  | फलटण           | Rajale       | राजाळे      |
| ९५७ | सातारा  | फलटण           | Taradgaon    | तरडगाव      |
| ९५८ | सातारा  | पाटण           | Marali       | मारळी       |
| ९५९ | सोलापूर | उत्तर सोलापूर  | Shelagi      | शेलागी      |
| ९६० | सोलापूर | उत्तर सोलापूर  | Tirhe        | तिर्हे      |
| ९६१ | सोलापूर | उत्तर सोलापूर  | Mardi        | मार्डी      |
| ९६२ | सोलापूर | उत्तर सोलापूर  | Wadala       | वडाळा       |
| ९६३ | सोलापूर | उत्तर सोलापूर  | Solapur      | सोलापूर     |
| ९६४ | सोलापूर | दक्षिण सोलापूर | Boramani     | बोरामणी     |
| ९६५ | सोलापूर | दक्षिण सोलापूर | Walsang      | वळसंग       |
| ९६६ | सोलापूर | दक्षिण सोलापूर | Mandurp      | मंडुर्प     |
| ९६७ | सोलापूर | दक्षिण सोलापूर | Hotagi       | होतागी      |
| ९६८ | सोलापूर | दक्षिण सोलापूर | Mutsi        | मुत्सी      |
| ९६९ | सोलापूर | दक्षिण सोलापूर | Nimbargi     | निंबर्गी    |
| ९७० | सोलापूर | दक्षिण सोलापूर | Vinchur      | विंचूर      |
| ९७१ | सोलापूर | अक्कलकोट       | Akkalkot     | अक्कलकोट    |
| ९७२ | सोलापूर | अक्कलकोट       | Jeur         | जेउर        |
| ९७३ | सोलापूर | अक्कलकोट       | Tadwal       | तडवळ        |
| ९७४ | सोलापूर | अक्कलकोट       | Karajagi     | करजगी       |
| ९७५ | सोलापूर | अक्कलकोट       | Dudhani      | दुधनी       |
| ९७६ | सोलापूर | अक्कलकोट       | Maindargi    | मैंदर्गी    |

|     |         |          |                 |              |
|-----|---------|----------|-----------------|--------------|
| ९७७ | सोलापूर | अक्कलकोट | Wagdari         | वागदरी       |
| ९७८ | सोलापूर | अक्कलकोट | Chapalgaon      | चपळगाव       |
| ९७९ | सोलापूर | अक्कलकोट | Kini            | किन्ही       |
| ९८० | सोलापूर | मोहोळ    | Kamati bk.      | कामटी बु.    |
| ९८१ | सोलापूर | मोहोळ    | Takali Sikandar | टाकळी सिकंदर |
| ९८२ | सोलापूर | मोहोळ    | Penur           | पेनुर        |
| ९८३ | सोलापूर | मोहोळ    | Wagholi         | वाघोली       |
| ९८४ | सोलापूर | मोहोळ    | Narkhed         | नरखेड        |
| ९८५ | सोलापूर | मोहोळ    | Sawaleshwar     | सावळेश्वर    |
| ९८६ | सोलापूर | मोहोळ    | Shetfal         | शेटफळ        |



|      |         |             |               |              |
|------|---------|-------------|---------------|--------------|
| ९८७  | सोलापूर | मोहोळ       | Mohol         | मोहोळ        |
| ९८८  | सोलापूर | माढा        | Modnimb       | मोडनिंब      |
| ९८९  | सोलापूर | पंढरपूर     | Pandharpur    | पंढरपूर      |
| ९९०  | सोलापूर | पंढरपूर     | Bhandishegaon | भांडीशेगाव   |
| ९९१  | सोलापूर | पंढरपूर     | Bhalawni      | भाळवणी       |
| ९९२  | सोलापूर | पंढरपूर     | Karkamb       | करकंब        |
| ९९३  | सोलापूर | पंढरपूर     | Patkuoli      | पाटकुर्ली    |
| ९९४  | सोलापूर | पंढरपूर     | Puluj         | पुलुज        |
| ९९५  | सोलापूर | पंढरपूर     | Chale         | चाळे         |
| ९९६  | सोलापूर | पंढरपूर     | Tungat        | तुंगत        |
| ९९७  | सोलापूर | पंढरपूर     | Kasegaon      | कासेगाव      |
| ९९८  | सोलापूर | मंगळवेढा    | Borale        | बोराळे       |
| ९९९  | सोलापूर | मंगळवेढा    | Marwade       | मारवाडे      |
| १००० | सोलापूर | मंगळवेढा    | Aandhalgaon   | आंधळगाव      |
| १००१ | सोलापूर | मंगळवेढा    | Marapur       | मारापूर      |
| १००२ | सोलापूर | मंगळवेढा    | Mangalwedha   | मंगळवेढा     |
| १००३ | सोलापूर | मंगळवेढा    | Bhose         | भोसे         |
| १००४ | सोलापूर | मंगळवेढा    | Huljanti      | हुलजंती      |
| १००५ | हिंगोली | हिंगोली     | Narsi         | नरसी         |
| १००६ | हिंगोली | हिंगोली     | Basamaba      | बसामाबा      |
| १००७ | हिंगोली | कळमनुरी     | Wakodi        | वाकोडी       |
| १००८ | हिंगोली | औंढा नागनाथ | Aundha        | औंढा         |
| १००९ | हिंगोली | औंढा नागनाथ | Salana        | सलाणा        |
| १०१० | हिंगोली | वसमत        | Hatta         | हट्टा        |
| १०११ | हिंगोली | वसमत        | Kurunda       | कुरुंदा      |
| १०१२ | हिंगोली | सेनगाव      | Sengaon       | सेनगाव       |
| १०१३ | हिंगोली | सेनगाव      | Goregaon      | गोरेगाव      |
| १०१४ | हिंगोली | सेनगाव      | Ajegaon       | आजेगाव       |
| १०१५ | हिंगोली | सेनगाव      | Sakhara       | साखरा        |
| १०१६ | हिंगोली | सेनगाव      | Pankanhergaon | पानकन्हेरगाव |
| १०१७ | हिंगोली | सेनगाव      | Hatta         | हट्टा        |
| १०१८ | हिंगोली | हिंगोली     | Sirsam        | सिरसम        |
| १०१९ | हिंगोली | हिंगोली     | Khambala      | खंबाळा       |
| १०२० | हिंगोली | औंढा नागनाथ | Jawala Bajar  | जावळा बाजार  |
| १०२१ | हिंगोली | वसमत        | Tembhurni     | टेंभूर्णी    |